

# Yashoda Girls' Arts & Commerce College

(Affiliated to Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Nagpur)

Sneh Nagar, Wardha Road, Nagpur 440015

Tel. 0712 2290637 Fax: 0712 2290368

www.ygcngp.org [ygc.ngp@rediffmai.com](mailto:ygc.ngp@rediffmai.com)

## DEPARTMENT OF HISTORY

HEAD OF THE DEPARTMENT: DR SURYAKANT MAHADEORAO KAPSHIKAR MOB. 968 928 1857

शैक्षणिक सत्र २०१८-२०१९

No. YGC|DH|AR|2018-2019

Date: 25|04|2019

### वार्षिक अहवाल

#### ■ गटचर्चा:

दि. २७ ऑगस्ट २०१८ रोजी विद्यार्थिनीनीची गटचर्चा आयोजित करण्यात आली. या उपक्रमात **बौद्ध धर्म** या विषयावर बी. ए. भाग एक रोशनी हिरापुरे, सोनाली चकोले, हेमलता मेश्राम **कायमधारा** या विषयावर बी. ए. भाग दोन मधील दुर्गा डोईजड, निकिता चौधरी, श्रद्धा धुर्वे तर **फ्रेंच क्रांती** या विषयावर बी. ए. भाग तीन मधील किरण डहाणे, आफरीन नाझ, गौरी गाडगे या विद्यार्थिनीनी भाग घेतला.

#### ■ इतिहास अभ्यास मंडळ:

दि. ३१ ऑगस्ट २०१८ रोजी डॉ महेंद्र गायकवाड, सहाय्यक प्राध्यापक, इतिहास विभाग, पी. डब्ल्यू. एस. कॉलेज, नागपूर यांच्या हस्ते **इतिहास अभ्यास मंडळाचे उदघाटन** करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी **'इतिहास महत्त्व'** या विषयावर उपस्थित विद्यार्थिनीना मार्गदर्शन केले.

#### ■ स्वामी विवेकानंद दिग्विजय दिन:

दि. ११ सप्टेंबर २०१८ रोजी स्वामी विवेकानंद यांच्या अमेरिकेतील शिकागो धर्मपरिषदेतील ऐतिहासिक भाषणाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्त **दिग्विजय दिन** आयोजित करण्यात आला या प्रसंगी बी. ए. भाग एक मधील नंदिनी चौहान, बी. ए. भाग दोन मधील दामिनी मोहतुरे, बी. ए. भाग तीन मधील भाग्यश्री कोंबाडे या विद्यार्थिनीनी आपले विचार व्यक्त केले.

#### ■ वस्तुसंग्रहालय भेट:

दि. २२ फेब्रुवारी २०१९ रोजी **मानववंशशास्त्र वस्तुसंग्रहालय, नागपूर** येथे भेट देण्यात आली. यावेळी विद्यार्थिनीनी ऐतिहासिक वस्तू संबंधी माहिती देण्यात आली. बी. ए. भाग एक मधील बेदबाई शाहू, शिल्पा वाघाडे, बी. ए. भाग दोन मधील दुर्गा शाहू, रुपाली नटे, बी. ए. भाग तीन मधील सायली देशमुख, भाग्यश्री शालिनी किरपाने या विद्यार्थिनीनी या अभ्यास भेटीवर आधारित अहवाल सादर केला. विद्यार्थिनीची इतिहास विषयात रुची वाढविण्यासाठी ही भेट उपयोगी ठरली.

▪ **ग्रंथ प्रकाशन:**

दिनांक ८ मार्च २०१९ रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्त 'ऐतिहासिक परीपेक्ष मे भारतीय महिला' हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. या ग्रंथात विविध महाविद्यालयातील ५५ प्राध्यापकांचे विविध विषयावरील शोधनिबंध समाविष्ट करण्यात आले. विद्यार्थिनीना भारतीय महिलांची ऐतिहासिक माहिती मिळण्याच्या दृष्टीने हा ग्रंथ उपयुक्त ठरला.

▪ **परीक्षेची तयारी कार्यशाळा:**

दि. २२ मार्च २०१९ रोजी 'परीक्षेची तयारी' या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थिनीना परीक्षेची तयारी कशी करावी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

▪ **डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती:**

- दि. १६ एप्रिल २०१९ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ विद्यार्थिनीना डॉ आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित **डाक्यूमेंट्री** च्या माध्यमातून ऐतिहासिक माहिती देण्यात आली.

▪ **Use of ICT:**

दि. २२ एप्रिल २०१९ रोजी विद्यार्थिनीना इंटरनेटच्या माध्यमातून ऐतिहासिक माहितीचा (फेसबुक, व्हॉट्सअप, युट्यूब) उपयोग कसा करावा यासंबंधी माहिती देण्यात आली.

▪ **Power Point Presentation:**

- दि. २५ एप्रिल २०१९ रोजी थोरांची ओळख या विषयावर आधारित **Power Point Presentation** च्या माध्यमातून विद्यार्थिनीना थोर ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचा परिचय करून देण्यात आला.

▪ **घटक चाचणी/वार्षिक सराव परीक्षा:**

या व्यतिरिक्त बी. ए. भाग १, २, ३, च्या नियमितपणे **घटक चाचणी तसेच वार्षिक सराव परीक्षा** घेण्यात आल्या.

डॉ सुर्यकांत महादेवराव कापशीकर  
(इतिहास विभागप्रमुख)